



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक - ४४]

शनिवार, ऑक्टोबर २०, २०१८ / आश्विन २८, शके १९४०

[पृष्ठे ९

असाधारण क्रमांक ४४

प्राधिकृत प्रकाशन

महापालिका आयुक्त यांजकडून

पुणे महानगरपालिका, पुणे

अधिसूचना

क्रमांक म.आ./नि./४४७/२०१८.--राज्य निवडणूक आयोगाचे आदेश क्रमांक रानिआ/मनपा-२०१८/प्र. क्र. २७/का.-५, दिनांक ३ ऑक्टोबर २०१८ अन्वये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ (सन १९४९ चा मुंबई ५९) (यापुढे "अधिनियम" म्हणून उल्लेखिलेला) चे कलम ५ (३), ५-अ व कलम १४ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून प्रारूप अधिसूचना असाधारण क्रमांक ४०, दिनांक ६ ऑक्टोबर २०१८ च्या अनुसूचीमध्ये दर्शविलेप्रमाणे पुणे महानगरपालिकेचे हद्दवाढ क्षेत्र एका प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागाची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित केल्यासंदर्भात आणि ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाच्या जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसाठी) जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग निर्दिष्ट केल्यासंदर्भात प्राप्त झालेल्या एकूण २४ हरकती व सूचनांचा व यासंदर्भात दिनांक १७ ऑक्टोबर २०१८ रोजी घेतलेल्या सुनावणीअंती काळजीपूर्वक विचार करून मी, सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका खालीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे.

अधिसूचना

ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महानगरपालिका आयुक्त यांनी "महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९" चे कलम ५-अ च्या तरतुदीखाली पुणे महानगरपालिकेच्या बाबतीत हद्दवाढ क्षेत्राचा प्रभाग क्रमांक ४२ (फुरसुंगी-लोहगाव उर्वरित) या प्रभागाकरिता खालील दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग स्त्रियांसह) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

सदस्य संख्या, तसेच आरक्षित जागा इत्यादींचा तपशील

१. एकूण निवडावयाच्या सभासदांची संख्या	...	०२
२. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या		
(अ) अनुसूचित जाती	...	००
(ब) अनुसूचित जमाती	...	००
(क) नागरिकांचा मागासवर्ग	...	००

(१)

३.	स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग स्त्रियांसह राखून ठेवावयाच्या जागा धरून).	...	०१
४.	उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ), (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहिल --		
	(अ) अनुसूचित जाती	...	००
	(ब) अनुसूचित जमाती	...	००
	(क) नागरिकांचा मागासवर्ग	...	००
	(ड) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या (अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक ४ (अ, ब, क) समोरील नमूद केलेल्या जागांची संख्या).	..	०१
५.	अनारक्षित जागा	..	०१

त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयोगाचे आदेशानुसार महापालिका आयुक्त, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे ५ (३), ५-अ व १४ अन्वये उक्त पुणे महानगरपालिका हद्दवाढ क्षेत्र एका प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे.

या अधिसूचनेच्या तारखेच्या निकटच्या पुढील पुणे महानगरपालिका हद्दवाढ क्षेत्राच्या प्रभाग क्रमांक ४२ (फुरसुंगी-लोहगाव उर्वरित) निवडणुकीच्या प्रयोजनार्थ ही अधिसूचना अमलात येईल.

अनुसूची

प्रभाग क्रमांक	प्रभागाचे नाव असल्यास	प्रभागाची व्याप्ती व सीमा	जागा राखीव असल्यास, कोणासाठी, जसे अनु. जाती/ अनु. जमाती/नागरिकांच्या मागास-वर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग स्त्रियांसाठी धरून)
१	२	३	४
४२	फुरसुंगी-लोहगाव उर्वरित	<p>स्थळ १ : लोहगाव (उर्वरित)</p> <p>उत्तर : लोहगाव (उर्वरित) महसुली गावाच्या उत्तरेकडील मौजे निरगुडी व मौजे वडगाव शिंदेची हद्द.</p> <p>पूर्व : लोहगाव (उर्वरित) महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे वाघोलीची हद्द.</p> <p>दक्षिण : लोहगाव (उर्वरित) महसुली गावाच्या दक्षिणेकडील पुणे मनपा प्रभाग क्रमांक ४, ३ व १ ची हद्द.</p> <p>पश्चिम : लोहगाव (उर्वरित) महसुली गावाच्या पश्चिमेकडील पुणे मनपा प्रभाग क्रमांक १ ची हद्द.</p> <p>स्थळ २ : मुंढवा (उर्वरित केशवनगर)</p> <p>उत्तर : मुंढवा केशवनगर महसुली गावाच्या उत्तरेकडील मुळा-मुठा नदीची हद्द.</p>	<p>४२-अ-सर्वसाधारण</p> <p>४२-ब-सर्वसाधारण (महिला)</p>

अनुसूची--चालू

१

२

३

४

- पूर्व : मुंढवा केशवनगर महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे मांजरी बुद्रुकची हद्द.
- दक्षिण : मुंढवा केशवनगर महसुली गावाच्या दक्षिणेकडील हडपसर साडेसतरा नळीची हद्द.
- पश्चिम : मुंढवा केशवनगर महसुली गावाच्या पश्चिमेकडील पुणे मनपा प्रभाग क्रमांक २२ ची हद्द.
- स्थळ ३ : हडपसर (संपूर्ण साडेसतरा नळी)**
- उत्तर : हडपसर (संपूर्ण साडेसतरा नळी) महसुली गावाच्या उत्तरेकडील पुणे मनपा प्रभाग क्रमांक २२ ची हद्द व मौजे मुंढवा केशवनगरची हद्द.
- पूर्व : हडपसर (संपूर्ण साडेसतरा नळी) महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे मांजरी बुद्रुकची हद्द.
- दक्षिण : हडपसर (संपूर्ण साडेसतरा नळी), महसुली गावाच्या दक्षिणेकडील पुणे मनपा प्रभाग क्रमांक २२ ची हद्द.
- पश्चिम : हडपसर (संपूर्ण साडेसतरा नळी), महसुली गावाच्या पश्चिमेकडील पुणे मनपा प्रभाग क्रमांक २२ ची हद्द.
- स्थळ ४ : फुरसुंगी**
- उत्तर : फुरसुंगी महसुली गावाच्या उत्तरेकडील मौजे शेवाळेवाडी व मौजे लोणीची हद्द.
- पूर्व : फुरसुंगी महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे लोणीची हद्द.
- दक्षिण : फुरसुंगी महसुली गावाच्या दक्षिणेकडील मौजे वडकी व मौजे उरुळी देवाची हद्द.
- पश्चिम : फुरसुंगी महसुली गावाच्या पश्चिमेकडील पुणे मनपा प्रभाग क्रमांक २६ व २३ ची हद्द.
- स्थळ ५ : उरुळी देवाची**
- उत्तर : उरुळी देवाची महसुली गावाच्या उत्तरेकडील मौजे फुरसुंगीची हद्द.
- पूर्व : उरुळी देवाची महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे वडकीची हद्द.
- दक्षिण : उरुळी देवाची महसुली गावाच्या दक्षिणेकडील मौजे होळकरवाडीची हद्द.
- पश्चिम : उरुळी देवाची महसुली गावाच्या पश्चिमेकडील मौजे औताड-हांडेवाडीची हद्द.
- स्थळ ६ : उंझी**
- उत्तर : उंझी महसुली गावाच्या उत्तरेकडील पुणे मनपा प्रभाग क्रमांक २६ ची हद्द.
- पूर्व : उंझी महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे औताड-हांडेवाडीची हद्द.
- दक्षिण : उंझी महसुली गावाच्या दक्षिणेकडील मौजे वडाचीवाडीची हद्द.
- पश्चिम : उंझी महसुली गावाच्या पश्चिमेकडील मौजे पिसोळीची हद्द.

अनुसूची--चालू

१

२

३

४

स्थळ ७ : आंबेगाव खुर्द

- उत्तर : आंबेगाव खुर्द महसुली गावाच्या उत्तरेकडील आंबेगाव बुद्रुकची हद्द.
- पूर्व : आंबेगाव खुर्द महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे कात्रजची व मौजे जांभूळवाडीची हद्द.
- दक्षिण : आंबेगाव खुर्द महसुली गावाच्या दक्षिणेकडील मौजे कोलवडीची हद्द.
- पश्चिम : आंबेगाव खुर्द महसुली गावाच्या पश्चिमेकडील मौजे नऱ्हेची हद्द.

स्थळ ८ : आंबेगाव बुद्रुक

- उत्तर : आंबेगाव बुद्रुक महसुली गावाच्या उत्तरेकडील मौजे वडगावची हद्द.
- पूर्व : आंबेगाव बुद्रुक महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे आंबेगाव बुद्रुकची जुनी हद्द.
- दक्षिण : आंबेगाव बुद्रुक महसुली गावाच्या दक्षिणेकडील मौजे आंबेगाव खुर्दची हद्द.
- पश्चिम : आंबेगाव बुद्रुक महसुली गावाच्या पश्चिमेकडील मौजे नऱ्हेची हद्द.

स्थळ ९ : धायरी

- उत्तर : धायरी महसुली गावाच्या उत्तरेकडील मौजे पुणे मनपा प्रभाग क्रमांक ३३ ची हद्द.
- पूर्व : धायरी महसुली गावाच्या पूर्वेकडील मौजे नऱ्हे व मौजे आंबेगाव खुर्दची हद्द.
- दक्षिण : धायरी महसुली गावाच्या दक्षिणेकडील किरकटवाडी व मौजे नांदुशीची हद्द.
- पश्चिम

स्थळ १० व ११ : शिवणे (संपूर्ण उत्तमनगर), शिवणे

- उत्तर : शिवणे (संपूर्ण उत्तमनगर), शिवणे महसुली गावाच्या व उत्तरेकडील मौजे भूगावची व पुणे मनपा प्रभाग क्रमांक १० व ३२ ची हद्द.
- दक्षिण : शिवणे (संपूर्ण उत्तमनगर), शिवणे महसुली गावाच्या दक्षिणेकडील मुठा नदीची हद्द.
- पश्चिम : शिवणे (संपूर्ण उत्तमनगर), शिवणे महसुली गावाच्या पश्चिमेकडील मौजे कोंढवे-धावडेची हद्द.

एकूण लोकसंख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती

२३९४८३

३१४७५

३५०१

मराठी व इंग्रजी अधिसूचनेमधील प्रभागाच्या वर्णनामध्ये तफावत असल्यास नकाशामधील हद्दीनुसार वर्णन ग्राह्य धरण्यात येईल.

महानगरपालिका प्रभाग क्रमांक ४२ च्या क्षेत्राच्या सीमा दर्शविणारे नकाशे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी निवडणूक कार्यालय, पुणे महानगरपालिका, स्वा. सावरकर भवन, ३ रा मजला, शिवाजीनगर, पुणे-४११ ००५ येथे उपलब्ध राहतील.

सौरभ राव,

महापालिका आयुक्त,
पुणे महानगरपालिका, पुणे.

पुणे, २० ऑक्टोबर २०१८.

**BY MUNICIPAL COMMISSIONER
PUNE MUNICIPAL CORPORATION, PUNE**

Notification

No. M.C./E./447/2018.—

As per letter from State Election Commission No. SEC/MNC-2018/CR-27/D-5, dated 3rd April 2018, In exercise of the powers conferred by Section 5 (3), 5-A and Section 14 of Maharashtra Municipal Corporation Act, 1949 (Bom. LIX of 1949) (hereinafter referred to as "the said Act") after carefully taking into considering total 24 objections and suggestions received in response to the draft Notification No. 40, dated 6th October 2018 fixing for the Pune Municipal Corporation's extended limit into which the said extended limit municipal area shall be divided and specifying the wards reserved for the Scheduled Casts, Scheduled Tribes and the Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Casts, Scheduled Tribes and the Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the Schedule to the said Draft Notification, and after conducting the hearing of all suggestions and objections on dated 17th October 2018, I, Saurabh Rao, Municipal Commissioner, Pune Municipal Corporation hereby make the following notification.

Notification

1. As per Letter from State Election Commission, Maharashtra, Municipal Commissioner has specified Ward formation of Ward No. 42 (Fursungi - Lohegaon Remaining), of Pune Municipal Corporation, under Section 5-A of the Maharashtra Municipal Corporations Act, 1949, the number of seats to be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens) as shown below.—

- | | |
|--|----|
| 1. Total Number of Councilors to be elected | 02 |
| 2. The Number of seats to be reserved | |
| (a) For the Scheduled Castes | 00 |
| (b) For the Scheduled Tribes | 00 |
| (c) For the Backward Class of Citizens | 00 |
| 3. The total number of seats to be reserved for women (including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens) | 01 |
| 4. Out of seats at serial number 3, the number of seats reserved for the women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens, from amongst the seats reserved for the Scheduled Castes, | |

the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens, as shown in item at serial number 2 (a), (b) and (c) respectively are as under.—

(a) For the Scheduled Castes	00
(b) For the Scheduled Tribes	00
(c) For the Backward Class of Citizens	00
(d) Number of seats reserved for women as general category (Number of seats as serial number 3 minus seats at serial number 4)	01
5. Unreserved seats	01

Now, therefore, in exercise of Section 5 (3), 5-A and Section 14 of the "Maharashtra Municipal Corporation Act, 1949" As per letter from State Election Commission, Maharashtra Municipal Commissioner, Pune Corporation hereby fix the extended limit of Municipal Corporation area and specify the wards in which seats shall be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes, the Backward Class of the citizens and women (including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the schedule to this Notification.

This Notification shall take effect for the purpose of the next Election to be held for the extended limit of Municipal Corporation immediately following the date of this Notification.

Schedule

Ward No.	Name of the Ward if any	Extent and Boundaries of the Ward	If the seat is reserved for whom i.e. whether for SC/ ST/BCC or for Women (Including SC/ST/BCC Women)
1	2	3	4
42	Fursungi Lohgaon Remaining	Location 1 : Lohgaon (Remaining) North : North side boundary of revenue village Lohgaon (Remaining) and Village Nirgudi and Vadgaon Shinde. East : East side boundary of revenue village Lohgaon (Remaining) and Village Wagholi, South : South side boundary of revenue village Lohgaon (Remaining) and boundary of PMC Ward Nos. 4, 3 and 1, West : West side boundary of revenue village Lohgaon (Remaining) and boundary of PMC Ward No. 1. Location 2 : Mundhwa(Remaining Keshavnagar) North : North side boundary of revenue village Mundhwa Keshavnagar and boundary of Mula Mutha river. East : East side boundary of revenue village Mundhwa Keshavnagar and boundary of Manjri Budruk. South : South side boundary of revenue village Mundhwa Keshavnagar and boundary Hadapsar (whole Sadesatara nali).	42-A General 42-B General (Women)

Schedule—contd.

1	2	3	4
	West	:	West side boundary of revenue village Mundhwa Keshavnagar and boundary of PMC ward No. 22.
	Location 3	:	Hadapsar (Sadesatara nali)
	North	:	North side boundary of revenue village Hadapsar (Sadesatara nali) and boundary of PMC ward No 22 and boundary of Mundhwa Keshavnagar.
	East	:	East side boundary of revenue village Hadapsar (Sadesatara nali) and boundary of Manjri Budruk.
	South	:	South side boundary of revenue village Hadapsar (Sadesatara nali) and PMC Ward No. 22
	West	:	West side boundary of revenue village Hadapsar (Sadesatara nali) and PMC Ward No. 22
	Location 4	:	Fursungi
	North	:	North side boundary of revenue village Fursungi and boundary of Shewalewadi and Loni.
	East	:	East side boundary of revenue village Fursungi and boundary of village Loni.
	South	:	South side boundary of revenue village Fursungi and boundary of villages Vadki and Uruli Devachi.
	West	:	West side boundary of revenue village Fursungi and boundary of PMC Ward Nos. 26 and 23
	Location 5	:	Uruli Devachi
	North	:	North side boundary of revenue village Uruli Devachi and boundary of Fursungi.
	East	:	East side boundary of revenue village Uruli Devachi and boundary of Wadki.
	South	:	South side boundary of revenue village Uruli Devachi and boundary of Holkarwadi.
	West	:	West side boundary of revenue village Uruli Devachi and boundary of Autad - Handewadi.
	Location 6	:	Undri
	North	:	North side boundary of revenue village Undri and boundary of PMC Ward No.26.
	East	:	East side boundary of revenue village Undri and boundary of Autad - Handewadi.

Schedule—contd.

1	2	3	4
	South	:	South side boundary of revenue village Undri and boundary of Wadachiwadi.
	West	:	West side boundary of revenue village Undri and boundary of Pisoli.
	Location 7	:	Ambegaon Khurd
	North	:	North side boundary of revenue village Ambegaon Khurd and boundary of Ambegaon budruk.
	East	:	East side boundary of revenue village Ambegaon Khurd and boundary of Katraj and Jambhulwadi.
	South	:	South side boundary of revenue village Ambegaon Khurd and boundary of Kolwadi.
	West	:	West side boundary of revenue village Ambegaon Khurd and boundary of Narhe.
	Location 8	:	Ambegaon Budruk
	North	:	North side boundary of revenue village Ambegaon Budruk and boundary of Wadgaon.
	East	:	East side boundary of revenue village Ambegaon Budruk and old PMC boundary of Ambegaon Budruk.
	South	:	South side boundary of revenue village Ambegaon Budruk and boundary of Ambegaon khurd.
	West	:	West side boundary of revenue village Ambegaon Budruk and boundary of Narhe.
	Location 9	:	Dhayari
	North	:	North side boundary of revenue village Dhayari and boundary of PMC Ward No. 33.
	East	:	East side boundary of revenue village Dhayari and boundary of Narhe and Ambegaon khurd,
	North and West	:	North and West side boundary of revenue village Dhayari and boundary of Kirkatwadi and Nandushi.
	Locations 10 to 11	:	Shivane (Whole Uttamnagar), Shivane
	North and East	:	North and East side boundary of revenue village Shivane (Whole Uttamnagar), Shivane and boundary of Village Bhugaon and boundary of PMC Ward Nos. 10 and 32.

Schedule—contd.

1	2	3	4
	South	:	South side boundary of revenue village Shivane (Whole Uttamnagar), Shivane and boundary of Mutha River.
	West	:	West side boundary of revenue village Shivane (Whole Uttamnagar), Shivane and boundary of Kondhwe-Dhavade,
	Population	Scheduled Castes	Scheduled Tribes
	239483	31475	3501

SAURABH RAO,
Municipal Commissioner,
Pune Municipal Corporation, Pune.

Pune, 20th October 2018.